

— *घ्रा in Unordnung gerathen*: प्राण झालुभ्येत् ÇAT. Bā. 10, 3, 1, 7. 8.
 — *desid. vom caus. in Unordnung bringen —, stören wollen*: पो न ए-
 तदतिक्रामाय झालुभयिषात् AIT. Bā. 1, 24.
 — *उप caus. Jmdes Verlangen erregen, locken, verführen*: प्रजाम् Pār.
 GRH. 1, 12. अर्थलेशोपलोभित Kām. Nitis. 10, 24.
 — *परि dass.: कथमिह मा परिलोभसे* (aus metrischen Rücksichten st.
 परिलोभयति) धनेन Mārk. 127, 16. — *caus. dass. R. 5, 31, 29. Kām.*
 Nitis. 17, 22.
 — *प्र 1) med. irre gehen, sich vergehen* (in geschlechtlicher Bezie-
 hung): यन्मे माता प्रलुभे विचरत्यपतित्रता M. 9, 20. त्रिस्तनी कुब्जेन
 सह प्रलुब्धा so v. a. *fasste eine unerlaubte Neigung zu* Pāṅkāt. 262, 8.
 — *2) Jmdes Verlangen erregen, locken, verführen*: पदप्यं संशितात्मानं
 प्रलोब्धुं वामिकृताः MBh. 1, 7863. प्रलुब्धं verleiht, verführt, fortge-
 rissen 7, 6506. — *Vgl. प्रलोभ.* — *caus. Jmdes Verlangen erregen, lok-*
ken, heranlocken, zu verführen suchen MBh. 1, 2919. 7400. 7630. 3, 10044.
 16011. R. GORR. 1, 65, 4. 3, 44, 16. 47, 15. 64, 21. 4, 61, 8. 6, 103, 9. RAGH.
 6, 58. Çāṅk. zu Bāh. Ār. Up. S. 116. Bhāg. P. 3, 30, 37. 7, 2, 50. fg. 9, 55.
 10, 2. Mārk. P. 31, 50. med. MBh. 3, 10071. HARIV. 9224. कुमारं बाल-
 क्रीडनकैः प्रलोभ्य so v. a. *des Knaben Aufmerksamkeit ablenkend* Śuça.
 1, 54, 15. वनितादिज्ञानालापेषतितरामतिप्रलोभितकर्पाः *in hohem Grade*
herangezogen zu Bhāg. P. 4, 29, 54. — *Vgl. प्रलोभक fg.*
 — *उपप्र s. उपप्रलोभन.*
 — *विप्र caus. med. locken, zu verführen suchen* MBh. 12, 7280.
 — *संप्र caus. dass. MBh. 13, 2410.*
 — *प्रति caus. 1) irremachen, bethören* Nir. 9, 33. चित्तम् RV. 10, 103,
 12. — *2) an sich locken, heranlocken*: कथाभिः प्रतिलोभ्यते MBh. 12, 4125.
 फलेन Çāṅk. zu Bāh. Ār. Up. S. 118.
 — *वि in Verwirrung —, in Unordnung gerathen*: विलुभिता केशाः
 P. 7, 2, 54, Sch. विलुभितं वतिः केसरम् BHATT. 9, 40. विलुभितस्रव 5, 52.
 — *caus. 1) irre führen* Daçar. 3, 15. — *2) Jmdes Verlangen erregen,*
locken, zu verführen suchen MBh. 3, 15638. 12, 4125. R. GORR. 1, 66, 9.
 Vikr. 8, 16. Kām. Nitis. 1, 43. 7, 52. 15, 53. 18, 60. RAGH. 19, 10. 35. Ku-
 māras. 4, 20. Spr. 5634. KATHĀS. 91, 31. — *3) zerstreuen, angenehm unter-*
halten: स्वं चित्तम् R. 2, 94, 1 (103, 1 GORR.). क्वापविष्टः — *सतासु दृष्टिं*
विलोभयामि (v. l. विनोदयामि) *ergötzen an* Çāṅk. 81, 17.
 — *सम् in Verwirrung gerathen*: नेद्वर्किश्च प्रस्तरश्च संलुभ्यातः ÇAT.
 Bā. 3, 4, 1, 18. — *caus. 1) verwirren, untereinanderbringen* (= एकत्र-
 कारणा Comm.): कुशान् LĀṬJ. 2, 11, 2. — *2) verwischen*: पदानि AV. 6,
 28, 1. संयोपयत्तः RV. — *3) locken, heranlocken, zu verführen suchen* R.
 GORR. 1, 4, 53. MBh. 13, 2302.
 लुम्ब, लुम्बति (अर्दने) Dhātup. 11, 37. लुम्बयति (अर्दने, v. l. अर्दने)
 32, 113.
 लुम्बिका f. ein best. musikalisches Instrument H. ç. 87.
 लुम्बिनी f. N. pr. einer Fürstin und eines nach ihr benannten Hai-
 nes LALIT. ed. Calc. 89, 13. 90, 7. 12. 104, 14. 289, 10. 317, 9 (लुम्बिनी
 aus metrischen Rücksichten). BURN. Intr. 382. SCHIEFNER, Lebensb. 233
 (3). Davon adj. लुम्बिनीय LALIT. ed. Calc. 92, 13.
 लुल्, लौलति (विलोडने, विलोडने) Dhātup. 9, 27, v. l. sich hinundher-

bewegen: लोलङ्ग ÇIC. 3, 72. लोलत्कराङ्गलि Pāṅkār. 3, 3, 16. लुलित 1)
sich hinundherbewegend, bewegt, flatternd, wogend H. 1480. HALĀJ. 4,
 61. अम्भम् (Gegens. प्रसन्न) MBh. 12, 7442. अम्भः — *नैलुलितम्* RAGH.
 16, 34. 59. लुलितकुलकेशात् R. 7, 26, 42. R. 4, 14. लुलितालककेशात्
 KATHĀS. 74, 242. 103, 209. लुलितकुण्डल 104, 102. शिरो लुलितकुण्डलम्
 47, 70. स्तनौ न लुलितौ Spr. 962. UTTARAR. 103, 12 (140, 3). वनं लुलि-
 तपल्लवम् BHATT. 9, 56. उपतत्रिमाल 10, 14. सुलुलितचतुस् Śuça. 2, 383,
 2. तद्वज्ञानाम्ताम्भःप्रवलुलितधियाम् Spr. 3081. मनस् in Unruhe ve-
 setzt R. 2, 42, 29. 75, 44. R. GORR. 2, 79, 34. n. *Bewegung*: अलसलुलित-
 मुग्धानि — अङ्गकानि UTTARAR. 11, 11 (15, 15). — *2) berührt, woran Et-*
was streift: कचलुलितश्रमवारि (= विकीर्षा Comm.) Bhāg. P. 1, 9, 34.
 अनतिलुलित Çāṅk. 61, v. l. — *3) aus seiner Ruhe gekommen, in Unord-*
nung gerathen; vgl. चल्त् mitgenommen, Schaden genommen habend, be-
 schädigt, gelitten: बले भृशालुलिते MBh. 7, 1452. 6725. सुलुलिते सैन्ये
 8, 2457. शाकाश्रुलुलितानना R. 2, 65, 18. शरीरलुलित शय्या Çāṅk. 74.
 लुलितस्रगाकुल RAGH. 19, 25. लुलितङ्गराग (v. l. गलिताङ्गराग) RAGH.
 ed. Calc. 16, 58. यथा नगेन्द्रा लुलितौ (= उन्मूलित Comm.) नभस्वता
 Bhāg. P. 3, 19, 26. अतकामिलुलितान् (= खण्डित Comm.) — *विमानान्*
 4, 9, 10. तद्वज्रदोलुलितग्राम्यपाश (= क्लिप्त Comm.) 6, 11, 21. 7, 9, 23
 (= विधस्त Comm.). लुलितमकरन्दो मधुकौरः (पुष्पाणामङ्गलिः) Venīśāṅh.
 in Verz. d. Oxf. H. 145, b, No. 306, Z. 3. Ver. in LA. 20, 20. — *Vgl. लोल*
und लुङ्.
 — *caus. 1) in Bewegung versetzen*: मन्ये सालवनं रम्यं लोलयति झ-
 वंगमाः R. 6, 111, 24. अनिलेन लोलितलताङ्गुल्ये — शाखिने ÇIC. 9, 4. —
 2) *in Verwirrung bringen, zu Schanden machen*: शास्त्रिम् R. 2, 69, 4, v. l. ;
 vgl. u. 1) लम् caus. 1).
 — *अभि, partic. लुलित berührt, woran Etwas streift* Çāṅk. 81.
 — *घ्रा, झालुलित* (d. i. घ्रा + लुलित) *leise bewegt*: पादाङ्गुलालुलित-
 कुसुमे कुट्टिमे Spr. 2780.
 — *उद् वgl. उद्योल.*
 — *वि, partic. लुलित 1) hinundherbewegt*: अतिपृथक्पवनविलुलि-
 तदीपशिखाचञ्चला लक्ष्मीः Spr. 3484. — *2) herabgestürzt*: युष्मच्छिखा-
 विलुलिताः पुष्पवृष्टीः Bhāg. P. 5, 2, 9. विलुलितमतिपूरेवाप्यम् UTTARAR.
 53, 8 (68, 12). — *3) auseinandergegangen, auseinandergefallen, in Un-*
ordnung —, in Verwirrung gebracht: दुःशासनविलुलिता वेणिः Venī-
 śāṅh. in SĀH. D. 162, 5. विलुलितालक R. 4, 16. Spr. 391. Gīr. 7, 13.
 Bhāg. P. 8, 7, 17. विलुलितस्रस्तप्रज्ञो मूर्धनाः Gīr. 12, 13. Bhāg. P. 10, 47,
 12. BHATT. 8, 131. uneig.: तस्मिन्विलुलिते सैन्ये MBh. 7, 5311. 9, 529.
 341. एवं विलुलिते लेके HARIV. 11171. तथा विलुलिते धर्मे 11181. —
caus. hinundherbewegen: विलोलितदम् Mārk. P. 77, 5. 6. nach allen
 Seiten auseinanderwerfen: यथा कृकस्माद्भवति भूमौ पांसुर्विलोलितः (=
 शिलायां शिलया पिष्टः NĪLAK.) | तथैवेह भवेद्धर्मः सूक्ष्मः सूक्ष्मतरस्तथा ॥
 MBh. 12, 4887. fg.
 — *सम्, partic. संलुलित 1) in Berührung gekommen mit*: सिन्दूरसं-
 लुलितमौक्तिकहार KĀURAP. 16. = *लित beschmiert* Comm. — *2) ver-*
wirrt, in Unordnung gebracht: असंलुलितकेश VJUP. 12. संलुलितेन्द्रिय
 R. 2, 71, 29.
 लुलाप m. Büffel AK. 2, 3, 4. क्वात्ता f. Büffelkuh RĀĀN. im ÇKD. —